

# महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०१५

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

बुधवार, दिनांक १८ मार्च, २०१५ / फाल्गुन २७, १९३६ ( शके )

- |  |   |                     |
|--|---|---------------------|
| (१) सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री | } | यांचे प्रभारी विभाग |
| (२) आदिवासी विकास मंत्री   |   |                     |
| (३) उद्योग मंत्री  |   |                     |
| (४) सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री                                    |   |                     |
| (५) सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री  |   |                     |

प्रश्नांची एकूण संख्या - ३१

औरंगाबाद येथील अंजिठा लेण्याकडे जाणा-या हरसूळ रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत

- (१) \* १२१८७ श्री.इम्तियाज सय्यद (औरंगाबाद मध्य), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), अॅड.यशोमती ठाकूर (सोनावणे) (तिवसा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) औरंगाबाद येथील अंजिठा लेण्याकडे जाणा-या हरसूळ रस्त्याचे रुंदीकरणाचे काम प्रलंबित असल्याची बाब माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली असून सदरील रस्त्याचे रुंदीकरणाचे काम निधीच्या कमतरतेमुळे थांबले आहे, हे खरे आहे काय,
- (२) तसेच अंजिठा लेण्याकडे जाणा-या हरसूळ रोडवरील टोलनाक्यावर वाहन चालकांकडून वसूल केला जाणारा टोल/पैसा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामी खर्च न होता अन्य प्रकल्पाकरीता वापरला जात असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरील टोलनाक्यामार्फत जमा होणाऱ्या पैशांचा वापर अन्य प्रकल्पासाठी वापरण्यास शासनामार्फत विशेष परवानगी देण्यात आली असून सदरील परवानगी एम.एस.आर.डी.सी. अथवा पी.डब्ल्यू.डी. ने दिली, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (५) तसेच रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. चंद्रकांत पाटील :** (१) हे खरे नाही. रूंदीकरणाचे काम खाजगीकरणांतर्गत प्रस्तावित आहे.  
 (२) नाही. सदरील टोलनाका हा औरंगाबाद एकात्मिक रस्ते विकास योजनेच्या कामाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे चालू करण्यात आला असून त्याचा विषयाधीन रस्त्याशी संबंध नाही.  
 (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.  
 (५) औरंगाबाद-फार्दापूर या रस्त्यावर खाजगीकरणांतर्गत चौपदरीकरण करणे. प्रारामा.०८ कि.मी. ५/०० ते १०४/०० एकूण लांबी ९९.०० कि.मी. हा प्रकल्प मंजूर असून निविदा प्रक्रिया प्रगतीत आहे.

-----

**संगमेश्वर तालुक्यातील (जि.रत्नागिरी) कुंडी घाट जोडरस्त्याचे काम प्रलंबित असल्याबाबत**

- (२) \* १२४३९ श्री.सदानंद चव्हाण (चिपळूण) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-  
 (१) संगमेश्वर तालुक्यातील (जि.रत्नागिरी) देवरुख- कुंडी - गोठणे - उदगीर- आरले (प्रजिमा ४६) या रस्त्याच्या एकूण लांबीपैकी कुंडी घाट जोडरस्त्याचे काम मागील १५ वर्षांपासून प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,  
 (२) असल्यास, सदर कुंडी घाट जोडरस्त्याचे काम झाल्यास रत्नागिरी, सातारा व सांगली जिल्ह्याला जोडणाऱ्या सर्वात जवळच्या कुंभार्ली तसेच आंबा घाटांना पर्यायी मार्ग होणार आहे, हे ही खरे आहे काय,  
 (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले तदनुसार सदरचा मार्ग पूर्ण होणेच्या दृष्टीने कोणती कार्यवाही करण्यात आली वा करण्यात येत आहे,  
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. चंद्रकांत पाटील :** (१) व (२) होय.

- (३) व (४) वन विभागाच्या बफर झोन मध्ये येणाऱ्या भागा करिता वन विभागाची परवानगी प्राप्त झाल्यावर निधी, निकष व प्राधान्यक्रमानुसार काम हाती घेण्याचे नियोजन राहिल.

-----

**अकोला व बुलडाणा या जिल्ह्यांना जोडणाऱ्या राज्य महामार्ग क्र.६८ च्या दुरुस्तीबाबत**

- (३) \* १२७९३ श्री.प्रकाश भारसाकळे (अकोट) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-  
 (१) मध्यप्रदेश व अकोला, बुलडाणा जिल्ह्यांना जोडणारा राज्य महामार्ग क्र.६८ ची दुरावस्था झाल्याने तसेच सदर महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने तेथे अपघाताचे प्रमाण वाढल्यामुळे

आकोट, हिवरखेड, सोनाळा येथील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत व जिवितहानीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोला यांना वारंवार तक्रारी, निवेदने देवून राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याबाबतची मागणी माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार हिवरखेडा ते सोनाळा, हिवरखेडा ते आकोट या ३ कि.मी. पर्यंत रस्त्यावरील खड्ड्याची दुरुस्ती लवकरात लवकर करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय व याबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

**श्री. चंद्रकांत पाटील :** (१) हे खरे नाही.

प्रश्नाधीन मध्यप्रदेश व अकोला, बुलढाणा जिल्ह्यांना जोडणारा हिवरखेड-सोनाळा-आकोट हा रस्ता राज्य महामार्ग क्र.६८ नसून राज्य मार्ग क्र ४७ आहे. सदर रस्त्याबाबत माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान तक्रार / निवेदन प्राप्त झाल्याचे आढळून येत नाही.

(२) प्रश्नाधीन रस्त्याच्या एकूण २५.६० कि.मी. लांबीतील १४.२५ कि.मी. रस्त्यांच्या लांबीचे विविध योजनेअंतर्गत नुतनीकरण करण्यात आले असून उर्वरित लांबीतील रस्त्यावरील खड्डे भरण्यात आलेले आहेत. सद्यस्थिती रस्ता वाहतुकीकरीता सुस्थितीत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**सालेकसा तालुक्यात (जि.गोंदिया) येथे जामकुंडो आदिवासी निवासी  
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मलेरियाने मृत्यू झाल्याबाबत**

(४) \* १२९८८ श्री.गोपालदास अग्रवाल (गोंदिया) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सालेकसा तालुक्यात (जि.गोंदिया) येथे जामकुंडो आदिवासी निवासी आश्रम पोस्ट बेसीक शाळेतील ८ वर्षीय विद्यार्थ्यांचा मलेरियाने मृत्यू झाल्याचे दिनांक २२ नोव्हेंबर, २०१४ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त ठिकाणी शासनाने मलेरिया प्रतिबंधक कोणत्या उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहेत,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विष्णु सवरा :** (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) अशा प्रकारची घटना पुन्हा उदभवू नये म्हणून सदर आश्रमशाळेत आरोग्य विभागामार्फत डी.डी.टी. औषधाची फवारणी करण्यात आली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुध्दा करून घेण्यात आली आहे. शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी नियमितपणे करण्यात येते.

-----

**डहाणू नगरपरिषद क्षेत्रातील (जि.पालघर) डहाणू, त्र्यंबक राज्य मार्ग ३० रस्त्यांच्या कडेने  
सा.क्र.१ /२०० मध्ये विना परवानगी बांधकाम केल्याबाबत**

(५) \* १३६३२ श्री.कृष्णा घोडा (पालघर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) डहाणू नगरपरिषद क्षेत्रातील (जि.पालघर) डहाणू, त्र्यंबक राज्य मार्ग ३० रस्त्यांच्या कडेने सा.क्र.१ /२०० मध्ये विना परवानगी रस्त्यांच्या बाजूला मालकाने पक्के बांधकाम केले असून पक्के बांधकाम सुरु करण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, डहाणू यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र परवानगी घेतली नाही, हे खरे आहे काय,
- (२) राज्य मार्गासाठी इमारत रेषाही मुख्य रस्त्याच्या मध्यापासून २० मिटर असणे आवश्यक असतानाही मोजणीमध्ये सदरचे बांधकाम १५ मिटर अंतरावर केले असून सदर बांधकामाचा रस्ता रुंदीकरणास अडथळा येऊ नये म्हणून हे बांधकाम अतिक्रमण ठरवून तोडण्यात यावे असे निर्देश मुख्याधिकारी, डहाणू नगरपरिषद यांना देऊनही आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय, हे खरे आहे.

(२), (३) व (४) सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरचे बांधकाम बंद करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नियमानुसार परवानगी प्राप्त करून घेणेबाबत संबंधित नगरपालिकेस कळविले आहे.

**मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थेचे लेखापरिक्षण करताना शासकीय प्रमाणित  
लेखापरिक्षक यांनी पॅनल क्र.१३७३ व ६१६८ यांचा अनधिकृतपणे केलेला वापर**

(६) \* १४०३६ श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील निशिगंध व सहयाद्री नागरी निवारा गृहनिर्माण संस्था मर्या.गोरेगाव व इतर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे लेखापरिक्षण करताना श्री.हेमंत सदानंद दळवी, शासकीय प्रमाणित लेखापरिक्षक यांनी आपल्या अधिकृत पॅनल क्रमांक ६४६८ याचा वापर न करता पॅनल क्र.१३७३ व ६१६८ यांचा अनधिकृतपणे वापर केल्याबाबतची तक्रार तेथील नागरीक श्री.अनंत दर्पे व इतर

यांनी मा. सहकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री, सहकार आयुक्त व निबंधक, पुणे विभागीय सहनिबंधक, कोकण विभाग, उपनिबंधक पी विभाग-कांदिवली यांच्याकडे माहे जानेवारी-फेब्रुवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान केली आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच याबाबत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे यांच्या कार्यालयातून माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली असता पॅनल क्र. १३७३ व ६१६८ हे दुस-या लेखापरिक्षकांच्या नावे असल्याचे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे यांनी त्यांच्या पत्र क्र. मा.अ./ले.प./कक्ष-१८/१४८/२०१४ च्या दिनांक २८ नोव्हेंबर, २०१४ अन्वये कळविले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार पॅनल क्र. १३७३ व ६१६८ याचा गैरवापर करणा-या श्री.हेमंत सदानंद दळवी, शासकीय प्रमाणित लेखापरिक्षक यांच्याविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. चंद्रकांत पाटील :** (१) होय.

(२) होय.

(३) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी त्यांच्या दिनांक ४ फेब्रुवारी, २०१५ रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई शहर-(४) या कार्यालयाकडे चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत कळविण्यात आले असून चौकशीचे कामकाज चालू आहे.

#### उद्योग क्षेत्रात सुधारणा व विकासासाठी 'इको सिस्टीम' निर्माण करण्याबाबत

(७) \* ९३५१ श्री.वैभव नाईक (कुडाळ), श्री.सदा सरवणकर (माहिम) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) 'मेक इन महाराष्ट्र' चे स्वप्न साकार करण्यासाठी उद्योग क्षेत्रात सुधारणा व विकासाच्या 'इको सिस्टीम' निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यानुषंगाने पुण्याच्या औद्योगिक पट्ट्यातील गुंडगिरी व अनधिकृत बांधकामे संपविण्यासाठी 'स्मार्ट सिटी' योजनेंतर्गत पुणे महानगरपालिकेत समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) नेमण्यात येणार आहे हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्यात अजून कोणत्या ठिकाणी सदर योजनेंतर्गत समन्वय अधिका-यांची नेमणूक करण्यात येणार आहे वा त्यानुषंगाने अंमलबजावणी व कार्यवाहीची सद्यस्थिती काय आहे ?

**श्री. सुभाष देसाई :** (१) राज्यातील उद्योग व व्यवसाय स्थापन करण्यासाठी विविध मान्यता व ना हरकती तातडीने व सुलभरीत्या उपलब्ध व्हाव्यात या हेतूने "मेक इन महाराष्ट्र" हा उपक्रम हाती घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

- (२) अनधिकृत बांधकामाच्या अनुषंगाने "मेक इन महाराष्ट्र" अंतर्गत कोणतेही समन्वय अधिकारी नेमण्यात आलेले नाहीत. तथापि उद्योगाशी संबंधित ना हरकती मिळण्यासाठी नगर विकास खात्याचे समन्वय अधिकारी आहेत.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**खोपोली तालुक्यापासून (जि.रायगड) वणवे निबॉड ते खालापूर  
रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबत**

- (८) \* ७९७९ श्री.भरतशेठ गोगावले (महाड) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) खोपोली तालुक्यापासून (जि.रायगड) वणवे निबॉड ते खालापूर ह्या रस्त्यांकरिता सुमारे ७५ लाखांचा निधी खर्च करूनही रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे माहे जानेवारी २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उर्वरित दीड किलोमीटरचा टप्पा निधीअभावी प्रलंबित आहे हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर रस्त्याच्या निकृष्ट कामास जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

- श्री. चंद्रकांत पाटील : (१) व (२) नाही.
- (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**मौजे चितोडा ते पळशी (ता.खामगांव, जि.बुलडाणा) या  
रस्ता सुधारणेचे काम निकृष्ट झाल्याबाबत**

- (९) \* ८५०७ श्री.आकाश फुंडकर (खामगांव) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मौजे चितोडा ते पळशी (ता.खामगांव, जि.बुलडाणा) रस्त्याच्या सुधारणेचे काम निकृष्ट झाल्याबाबत श्री.सुरेश गव्हाळ यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग खामगांव यांच्याकडे दिनांक १७ डिसेंबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास लेखी तक्रार केली आहे, हेखरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर तक्रारीवरून कार्यकारी अभियंता, सां.बां.विभाग, खामगांव यांनी निकृष्ट झालेल्या रस्त्यांची पाहणी केली नाही हे खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर रस्त्याची तपासणी दक्षता व गुणनियंत्रण मंडळ, अमरावती यांचेकडून करण्यात येवून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय तसेच सदरहू रस्त्यावरील अपघात थांबविण्यासाठी खामगांव ते शेगांव हा रस्ता चौपदरीकरण करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

**श्री. चंद्रकांत पाटील :** (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

प्रश्नाधीन रस्ताच्या कामाची तपासणी कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, खामगांव यांनी दि. १९.०१.२०१५ रोजी केली असून, सदर काम समाधानकारक असल्याचे, तसेच रस्ता वाहतुकीस योग्य असल्याचे नमुद केले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**सिंदेवाही (जि.चंद्रपूर) येथील आदिवासी मुलांच्या शासकीय  
 वसतीगृह इमारतीचे बांधकाम करण्याबाबत**

(१०) \* ५४५३ श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), अॅड.यशोमती ठाकूर (सोनावणे) (तिवसा), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.नसीम खान (चांदिवली) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, रोहयो, चंद्रपूर यांनी सिंदेवाही येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृह इमारतीचे बांधकाम करण्यासाठी नकाशा, अंदाजपत्रकासह ३ कोटी ६२ लाख ६६ हजार रुपये किमतीचा प्रस्ताव तयार करून प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास विभाग चंद्रपूर यांच्या मार्फत अंतिम मंजूरी मिळण्यासाठी पत्र क्र शायुगृ-१३ / अंदाजपत्रक / प्रक्र / क्र ३ (६) / ५८०६ दिनांक १०/०३ /२०१३ आणि सिंदेवाही येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह इमारतीचे बांधकाम करण्यासाठी नकाशा, अंदाजपत्रकासह ३ कोटी ७८ लाख ८४ हजार रुपये किमतीचा प्रस्ताव तयार करून प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास विभाग चंद्रपूर यांच्या मार्फत पत्र क्र. शायुगृ-१३ / अंदाजपत्रक / प्र.क्र.३(६) / ५८०५ दिनांक १३/०९ /२०१३ नुसार आयुक्त कार्यालय आदिवासी विभाग नाशिक यांच्याकडे पाठविलेला आहे हे खरे आहे काय

(२) असल्यास, सदर दोन्ही प्रस्तावास अद्यापही मंजूरी मिळालेली नसल्यामुळे लोकप्रतिनिधी यांनी मा.आदिवासी विकास मंत्री, प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, आयुक्त आदिवासी विकास विभाग, नाशिक यांना दिनांक ५ जानेवारी, २०१५ रोजी निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

- (३) असल्यास, सदर प्रस्तावास मंजूरी मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी यांनी आयुक्त आदिवासी विकास विभाग, नाशिक यांच्या सोबत वारंवार दुरध्वनीवरून संपर्क साधला होता, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर प्रस्तावास निधीसहीत मंजूरी मिळण्यासाठी राज्य शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विष्णु सवरा :** (१) हे खरे आहे.

- (२) होय, या संदर्भात मा.लोकप्रतिनिधींचे दि.०५.०१.२०१५ रोजीचे निवेदन शासनास प्राप्त झालेले आहे.
- (३) हे खरे नाही.
- (४) आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, सिंदेवाही व आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, सिंदेवाही या दोन्ही वसतिगृह इमारतींच्या बांधकामाची अंदाजपत्रके प्रशासकीय मान्यतेसाठी आयुक्त, आदिवासी विकास यांच्याकडून शासनास प्राप्त झालेली आहेत. प्रस्तुत दोन्ही अंदाजपत्रकांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तांत्रिक मान्यता मिळाली असून प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही सुरु आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**कोल्हापूर येथील विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयामध्ये  
जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज प्रलंबित असल्याबाबत**

- (११) \* १३०८९ श्री.चंद्रदीप नरके (करवीर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांकरिता असणा-या कोल्हापूर येथील विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयामध्ये माहे डिसेंबर, २०१४ अखेर पडताळणीची तीन हजार प्रकरणे प्रलंबित आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर तीन हजार प्रकरणापैकी विद्यार्थ्यांचे एक हजार व कुणबी, कसाई, दर्जी, वाणी, सोजना, जुल्हा, धावड या जातीच्या तीन हजार प्रकरणांवर दक्षता पथकाकडून अहवाल मिळूनही समितीने अद्याप निर्णय घेतलेला नाही हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान टाळण्याकरिता व शासकीय नोकरीकामी पडताळणीसाठी पाठवलेल्या प्रस्तावांना पडताळणी प्रमाणपत्र देणेबाबत शासन विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, कोल्हापूरला आदेश देणार आहे काय,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?



**श्री. राजकुमार बडोले :** (१) कोल्हापूर येथील विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयामध्ये माहे डिसेंबर, २०१४ अखेर एकूण १४२१३ प्रकरणे प्रलंबित होती.

(२) नाही.

सदर कार्यालयाकडे माहे डिसेंबर २०१४ अखेर एकूण १३५२ दक्षता पथक अहवाल प्राप्त होते. ऑक्टोबर ते डिसेंबर २०१४ मध्ये निकाली काढलेल्या प्रकरणांपैकी दक्षता पथकाकडील ८४ प्रकरणे निकाली काढलेली आहेत.

(३) व (४) महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम २०१२ विहित करण्यात आले असून या नियमांनुसारच जातपडताळणीचे कामकाज करण्यात येते.

उक्त नियमानुसार जातपडताळणी प्रमाणपत्र मिळण्याकरीता आवश्यक ते जातीचे पुरावे, कागदपत्रे देण्यात आल्यास, सदर प्रमाणपत्र प्राप्त होण्यास कोणतीही अडचण उद्भवत नाही. परंतु, जाती दाव्यांच्या काही प्रस्तावांमध्ये कागदपत्रांची कमतरता, अपुरे पुरावे यामुळे संबंधित व्यक्तीकडून पत्रव्यवहार करून आवश्यक ते पुरावे मागवावे लागतात. शंकास्पद प्रकरणामध्ये पोलीस दक्षता पथकाकडून चौकशी केली जाते. त्यामुळे प्रकरणे निकाली काढण्यास उशीर होतो.

-----

**भिवंडी (जि.ठाणे) तालुक्यातील वंजारपट्टी नाका ते वाडा  
मनोर रस्त्याच्या कामात झालेला गैरव्यवहार**

(१२) \* १२३३७ श्री.शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिवंडी (जि.ठाणे) तालुक्यातील वंजारपट्टी नाका ते वाडा मनोर रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होवून सदर रस्त्याची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झाल्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २४ डिसेंबर, २०१४ रोजी वा त्या सुमारास मा.सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. चंद्रकांत पाटील :** (१) होय.

(२) व (३) मुख्य अभियंता, सा.बा.प्रा.वि. मुंबई यांचेकडून अहवाल मागविण्यात आला आहे. सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

-----

**शासकीय योजनांच्या माध्यमातून देण्यात येत असलेल्या मानधनात वाढ करण्याबाबत**

(१३) \* ११४८२ डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.अब्दु आजमी (मानखूर्द

शिवाजीनगर) : सन्माननीय विशेष सहाय्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनांच्या माध्यमातून राज्यातील कुष्ठपिडीत, ज्येष्ठ नागरिक, क्षयरोगग्रस्त, कर्करोग ग्रस्त, आदिवासींना देण्यात येत असलेल्या मासिक ६००/९०० रुपये मानधनात रुपये २००० नी वाढ करण्याबाबत विचाराधीन प्रस्तावावर शासनाने निर्णय घेतला आहे काय,
- (२) असल्यास, उक्त निर्णयाचे स्वरूप काय आहे,
- (३) अद्यापही या संदर्भात निर्णय घेतला नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत,
- (४) याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. राजकुमार बडोले : (१), (२), (३) व (४) संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनांच्या अनुदानात वाढ करण्याची बाब विचाराधीन आहे.

**राज्यातील विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गातील बीबीए, बीसीए, बीसीएस या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न मिळाल्याबाबत**

(१४) \* ९९८० कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाराष्ट्रातील विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गातील बीबीए, बीसीए, बीसीएस या अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०१०-११ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षासाठी शिष्यवृत्ती अदा झालेली आहे, परंतु त्यानंतरच्या दोन वर्षांची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली नाही व त्यासाठी ७६ कोटी रुपये इतक्या निधीची आवश्यकता आहे व शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे महाविद्यालयाकडून त्यांचा पुढील प्रवेश थांबविण्यात आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शिष्यवृत्तीसाठी ७६ कोटी रुपये इतका निधी लागणार असल्यास त्याची तरतूद शासनाने करून घेतली आहे काय,
- (३) असल्यास, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच त्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सद्याच्या शिष्यवृत्ती योजनेमध्ये बीबीए, बीसीए, बीसीएस इ. अभ्यासक्रमांचा समावेश नाही. तसेच सदर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे संबंधित महाविद्यालयाकडून त्यांचे पुढील प्रवेश थांबविल्याचे शासनाच्या निदर्शनास आले नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.  
 (३) प्रश्न उद्भवत नाही.  
 (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**देऊळगांवराजा (जिल्हा बुलढाणा) कृषी उत्पन्न बाजार  
 समितीने नियमबाहय विकास कामे केल्याबाबत**

(१५) \* ११७४३ डॉ.शशिकांत खडेकर (सिंदखेड राजा), डॉ.संजय रायमुलकर (मेहकर) :

सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भुसंपादन प्रक्रिया पूर्ण न करताच देऊळगांवराजा (जिल्हा बुलढाणा) कृषी उत्पन्न बाजार समितीने नियमबाहय विकास कामे केल्यामुळे शेतकरी वंचित राहिला तथापि सदर बाजार समितीने बनावट दस्तऐवज सादर करून कोटयवधींचा निधी शासनाकडून मिळविल्याचे माहे जानेवारी, २०१५ च्या शेवटच्या आठवडयात वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे हेही खरे आहे काय,  
 (२) असल्यास, या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करावी अशी मागणी देऊळगांव राजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी शासनाकडे केली आहे हेही खरे आहे काय,  
 (३) असल्यास, यासंदर्भात चौकशी केली आहे काय, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्यानुषंगाने पुढे कोणती कारवाई केली आहे,  
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. चंद्रकांत पाटील :** (१) नाही. बाजार समितीने बनावट दस्तऐवज तयार करून कोटयावधी रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त केलेला नसून रितसर कार्यवाही पूर्ण करून कॉटन टेक्नॉलॉजी मिशन प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून रु. १.३६ कोटी एवढे अनुदान प्राप्त केलेले आहे तसेच नियमबाहय विकासकामे केल्यामुळे शेतकरी वंचित राहिल्याचे निदर्शनास आलेले नाही.

(२) होय, श्री.अतिश कासारे, जिल्हा उपाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, देऊळगांवराजा यांनी दि. ३१.१.२०१५ रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलढाणा यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

(३) सदर प्रकरणी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, देऊळगांवराजा यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत सुचित करण्यात आले आहे. चौकशी अहवाल अद्याप अप्राप्त आहे. तथापि, वस्तुनिष्ठ अहवाल बाजार समितीकडून प्राप्त झालेला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**आदिवासींच्या विकास योजनांची अंमलबजावणी करणा-या प्रकल्प  
कार्यालयामध्ये आयएएस अधिका-यांची नियुक्ती करण्याबाबत**

(१६) \* १३६९३ श्री.भिमराव धोंडे (आष्टी), श्री.अमित देशमुख (लातूर शहर), श्री.सुनिल शिंदे (वरळी), श्री.छगन भुजबळ (येवला), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आदिवासींच्या विकास योजनांची अंमलबजावणी करणा-या २९ प्रकल्प कार्यालयामध्ये आयएएस अधिका-यांची नियुक्ती करण्याबाबत सन १९९५ साली उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी शासनाने आजतागायत न केल्याची बाब माहे जानेवारी, २०१५ च्या पहिल्या सप्ताहात वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील कोट्यावधी रुपयांच्या आदिवासी प्रकल्पांवर आयएएस अधिका-यांच्या नियुक्त्या करण्याबाबत शासनाकडून आजतागायत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) हे खरे नाही.

(२) (१) ला अनुसरून प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**ठाणे जिल्ह्यातील भिवंडी-वाडा रस्त्यावरील कवाड आणि भिवंडी-वसई रोडवरील मालोडी  
येथे वाहनांकडून बेकायदेशीररित्या टोलवसुली केली जात असल्याबाबत**

(१७) \* १०५९७ श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्ह्यातील भिवंडी-वाडा रस्त्यावरील कवाड आणि भिवंडी-वसई रोडवरील मालोडी येथे ये-जा करणा-या वाहनांकडून बेकायदेशीररित्या टोलवसुली केली जात असून सदरचे रस्ते दुरावस्थेत असून सुरक्षिततेच्या उपाययोजना केलेल्या नसल्याप्रकरणी सामाजिक संघटनेने दिनांक २९ डिसेंबर, २०१४ रोजी तसेच वारंवार मा. प्रधान सचिव, सां.बा. कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, ठाणे सार्वजनिक बांधकाम मंडळ यांचेकडे तक्रारी केलेल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रश्नी चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार आतापर्यंत कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) उक्त प्रश्नी अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत तसेच सदर प्रकरणी आतापर्यंत कोणता पाठपुरावा केला वा करण्यात येत आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय.

(२) व (३) मुख्य अभियंता, सा.बा.प्रा.वि., मुंबई यांचेकडून अहवाल मागविण्यात आला आहे. अहवाल प्राप्त झाल्यावर योग्य ती कार्यवाही करणेत येईल.

-----

**राज्यातील एसईझेड प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत**

(१८) \* ७४८७ अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.छगन भुजबळ (येवला), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात विकासाला चालना मिळावी व निर्यातवृद्धी व्हावी यासाठी २००५ मध्ये एसईझेड सेझ कायदा केला असून, या कायद्याअंतर्गत १४५ पैकी फक्त २५ प्रकल्पच कार्यान्वित झाले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यात एसईझेड प्रकल्प कार्यान्वित न होण्यामागील कारणे काय आहेत,

(३) असल्यास, राज्यातील विकासाला गति देण्यासाठी यातील अधिकाधिक प्रकल्प त्वरित कार्यान्वित करण्यासाठी कोणती उपायायोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) होय, केंद्र सरकारने महाराष्ट्रातील एकूण १३९ विशेष आर्थिक क्षेत्रांना तत्वतः/अंतिम/अधिसूचित या प्रकारात मान्यता प्रदान केली आहे. त्यापैकी ६१ प्रकल्पाच्या विकासकांनी माघार घेतली असून उरलेल्या ७८ विशेष आर्थिक क्षेत्रापैकी ५२ अधिसूचित विशेष आर्थिक क्षेत्रामधून २५ विशेष आर्थिक क्षेत्र कार्यान्वित झाले आहे.

(२) राज्यातील विशेष आर्थिक क्षेत्र प्रकल्पातून विकासकांनी माघार घेण्यामागे अथवा ५२ अधिसूचित विशेष आर्थिक क्षेत्रापैकी कार्यान्वित झालेले २५ विशेष आर्थिक क्षेत्र वगळता उर्वरित २७ विशेष आर्थिक क्षेत्रांचे विकासक प्रकल्प उभारणीस विलंब होण्यामागे केंद्र सरकारचे विशेष आर्थिक क्षेत्राविषयी बदललेले धोरण किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक मंदी ही कारणे असावीत.

(३) राज्य शासनाने विशेष आर्थिक क्षेत्राचे प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी मा.मंत्री (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आर्थिक क्षेत्राचे प्रस्तावाच्या छाननी करण्याच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी समितीचे गठन केले असून, विशेष आर्थिक क्षेत्राच्या अडचणी जलद गतीने सोडविण्यासाठी मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदान समितीचे गठन करण्यात आले आहे. शासनाने विशेष आर्थिक क्षेत्राच्या विकासकांना व घटकांना मुद्रांक शुल्कातून सूट, मूल्यवर्धित कराचा कालबद्ध पध्दतीने परतावा, अकृषिक आकारणीतून सूट तसेच गौण खनिजाच्या स्वामीत्वधन आकारणीतून सूट देण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक १५/१०/२०११ रोजी निर्गमित केला आहे.

विशेष आर्थिक क्षेत्र व निर्यात प्रवण घटक यांच्यासाठी नवीन उपाययोजना आखण्यासाठी स्वतंत्र धोरणाचा मसुदा तयार करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**संगमेश्वर (जि.रत्नागिरी) तालुक्यातील आरवली, माखजन तसेच कुंचाबे, पांचाबे येथील रस्त्यांची झालेली दुरावस्था**

(१९) \* १२४१० श्री.राजन साळवी (राजापूर), श्री.सदानंद चव्हाण (चिपळूण) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) संगमेश्वर (जि.रत्नागिरी) तालुक्यातील आरवली, माखजन तसेच कुंचाबे, पांचाबे येथील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली असून ह्या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व पादचारी प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रस्त्यांची पाहणी करण्यात आली आहे काय, त्यात काय आढळून आले आहे व तदनुसार सदर रस्त्यांची तातडीने पाहणी करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**जळगाव जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागामार्फत चालणा-या आश्रमशाळांतील कर्मचा-यांचे वेतन थकीत असल्याबाबत**

(२०) \* १३३९७ श्री.उन्मेश पाटील (चाळीसगाव) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जळगाव जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागामार्फत चालणा-या २३ प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळांतील कर्मचा-यांचे सुमारे तीन महिन्यांपासून वेतन थकित आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर कर्मचा-यांना थकित वेतन देण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. राजकुमार बडोले :** (१) व (२) होय, अंशतः खरे आहे. जळगांव जिल्ह्यात विजाभज प्रवर्गाच्या २८ प्राथमिक, १३ माध्यमिक व ६ उच्च माध्यमिक आश्रम शाळा आहेत. त्यापैकी एकूण ४० प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील कर्मचा-यांना माहे फेब्रुवारी, २०१५ पर्यंत वेतन अदा करण्यात आलेले आहे. उच्च माध्यमिक विजाभज आश्रमशाळेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांना वेतन/वेतनेत्तर अनुदान मंजूर करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**गडचिरोली जिल्ह्यात तांत्रिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्थांनी  
क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी दाखवून गैरव्यवहार केल्याबाबत**

(२१) \* ५९०७ श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), श्री.संतोष टारफे (कळमनुरी), अॅड.यशोमती ठाकूर (सोनावणे) (तिवसा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) गडचिरोली जिल्ह्यात अल्प मुदतीचे तांत्रिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्थांनी क्षमतेपेक्षा अधिक बोगस विद्यार्थी दाखवून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे दिनांक ८ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याप्रकरणी तीन महाविद्यालयांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्याचे प्रकल्प अधिकारी पी.शिवशंकर यांनी स्पष्ट केले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, असल्यास, त्यानुषंगाने संबंधित संस्थाचालकांवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. विष्णु सवरा :** (१) प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत एकूण नऊ महाविद्यालयांमध्ये शिष्यवृत्तीतील गैरव्यवहार झाल्याची बाब खरी आहे. (२) गडचिरोली प्रकल्पांतर्गत असलेल्या तीन नाही तर एकूण नऊ महाविद्यालयांवर शिष्यवृत्तीतील गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, ही बाब खरी आहे. (३) व (४) गडचिरोली प्रकल्पातील शिष्यवृत्तीतील गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत शिष्यवृत्ती व शैक्षणिक शुल्क योजनांची सखोल चौकशी करावी तसेच गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करून त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याबाबतच्या सूचना आयुक्त, आदिवासी विकास यांना शासन पत्र दि. २०.१.२०१५ अन्वये दिलेल्या आहेत.

शिष्यवृत्तीतील गैरव्यवहार प्रकरणी गडचिरोली प्रकल्पातील एकूण नऊ महाविद्यालयांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले असून पोलिस तपास सुरु आहे.

सदर गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर मा.मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार शिष्यवृत्ती योजनांमधील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक स्थापन करणेबाबतचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आलेला आहे.

-----

**जालना येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरकारभाराबाबत**

(२२) \* ७८२३ श्री.अर्जुन खोतकर (जालना) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जालना येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दोन्हीही विभागाने गेल्या चार-सहा वर्षात केलेल्या गैरकारभाराची चौकशी करण्याकरिता माहे जानेवारी २०१५ मध्ये वा त्यादरम्यान विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या विशेष पथकाची चौकशी पूर्ण होऊन त्यासंबंधीचा अहवाल शासनास सादर केला आहे काय,
- (३) असल्यास, या अहवालात काय आढळून आले व त्यानुसार शासनाने पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय, हे खरे आहे,

(२), (३) व (४) सदर समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील योग्य ती कार्यवाही करण्याचे नियोजन आहे.

-----

**भंडारा जिल्हा बँकेतील शाखा व्यवस्थापक आणि संकलकांनी नित्य निधीची दोन पुस्तके गहाळ करून केलेला गैरव्यवहार**

(२३) \* ५५२० श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), अॅड.यशोमती ठाकूर (सोनावणे) (तिवसा), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भंडारा जिल्हा बँकेतील शाखा व्यवस्थापक आणि संकलकांनी नित्य निधीची दोन पुस्तके गहाळ केली असून ठेवीदारांना स्वतःच्या स्वाक्षरीच्या मुदत ठेव पावत्या देत सुमारे दीड कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मुदत ठेवीची दोन पुस्तके गहाळ झाल्याची तक्रार भंडारा पोलिसात केली आहे, हे ही खरे आहे काय,



- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याविरोधात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) अद्याप याबाबत कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. चंद्रकांत पाटील :** (१) अंशतः खरे आहे.

नित्यनिधीची पुस्तके गहाळ झालेली नसून मुदत ठेवीचे एक पुस्तक गहाळ झाल्याचे माहे डिसेंबर २०१४ मध्ये उघडकीस आले असून बँकेच्या अहवालानुसार अंदाजे रु. ६०.२९ लाखांची अफरातफर झाल्याचे निदर्शनास आलेले आहे.

(२) होय, अंशतः खरे आहे.

मुदत ठेवीचे एक पुस्तक गहाळ झाल्याची तक्रार बँकेच्या सरव्यवस्थापकांनी पोलीसात केली आहे.

(३) श्री.ए.एस.नशिने, शाखा व्यवस्थापक व श्री. एस.व्ही. हिवाळे, सहलेखापाल या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले असून मुदत ठेवीचे एक पुस्तक गहाळ झाल्याची रितसर तक्रार दि. २४.१.२०१५ रोजी पोलीस स्टेशन भंडारा येथे केली असून त्याचा तक्रार क्रमांक २०/१५ असा आहे.

विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नागपूर यांनी सादर प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याबाबत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, भंडारा यांना दि. २५.०२.२०१५ च्या पत्रान्वये सूचित केले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

#### मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी केलेला गैरव्यवहार

(२४) \* ६२८४ श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर) : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांचा बाजार समितीमधील १३८ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारामध्ये सक्रीय सहभाग असल्याने त्यांना तातडीने पदमुक्त करा असा आदेश मा. पणन संचालक, पुणे यांनी दि. १७ डिसेंबर २०१४ रोजी वा त्यासुमारास दिला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अन्यायी हत्ता पध्दत तातडीने थांबविण्याचे आदेश पणन संचालकांनी समिती प्रशासनाला दिनांक १७ डिसेंबर २०१४ रोजी दिला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, १८ हजार कोटी रुपयांहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या या बाजार समितीतील ५०% पेक्षा जास्त व्यवहार आजही हत्ता पध्दतीने होत आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. चंद्रकांत पाटील :** (१) होय. तत्कालीन पणन संचालक यांनी दि. १५.१२.२०१४ च्या पत्रान्वये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्षाना बाजार समितीच्या तत्कालीन सचिवांना पदमुक्त करण्याबाबत निर्देश दिले होते.

(२) होय. तत्कालीन पणन संचालक यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीस दिलेल्या भेटीच्यावेळी बाजार समिती आवारात खरेदी विक्रीचा व्यवहार उघड पध्दतीने होत नसल्यास बाजार समिती प्रशासनाने त्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

(३) नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्व्हिस को.ऑपरेटिव्ह बँकेच्या मालकीची**

**इमारत खाजगी व्यावसायिकाला विकण्यात आल्याबाबत**

(२५) \* ११७१८ श्री.प्रशांत बंब (गंगापूर) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्व्हिस को.ऑपरेटिव्ह बँकेच्या मालकीच्या इमारतीचा लिलाव दिनांक २७ डिसेंबर, २०१४ रोजी १ कोटी ५१ लाख रुपयात करून मेसर्स गॅलक्सी या खाजगी व्यावसायिकाला विकण्यात आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी बँकेच्या भागधारकांनी सहकार आयुक्त, पुणे यांना निवेदन दिले व हा व्यवहार संशयास्पद असल्याची तक्रार दाखल करून यामध्ये चौकशीची मागणी केली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने या प्रकरणी चौकशी करून दोषी विरुद्ध कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. चंद्रकांत पाटील :** (१) व (२) होय.

(३) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे बँकेच्या भागधारकांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने दि. ४.३.२०१५ रोजीच्या पत्रान्वये उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर-२ यांना प्रस्तुत प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

परदेशी बाजारपेठेत द्राक्षाला प्रति किलो केवळ

६५ रुपये भाव दिला जात असल्याबाबत

(२६) \* ८२८२ श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.शिरीषदादा चौधरी (अमळनेर), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.दिलीप सोपल (बार्शी) : सन्माननीय फलोत्पादन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात अवकाळी पावसामुळे द्राक्षाचे नुकसान झाले असतांना परदेशी बाजारपेठेत द्राक्षाला एक किलोला केवळ ६५ रुपये भाव दिला जात असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ३२५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे माहे जानेवारी २०१५ च्या पहिल्या सप्ताहात वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अदयाप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) हे अंशतः खरे आहे.

अवकाळी पावसामुळे द्राक्षाचे नुकसान झाले, हे खरे आहे. तथापि परदेशी बाजारपेठेतील दर हे मागणी व पुरवठा या व्यतिरिक्त, चलनाचे दर, हवामान, दळणवळणाच्या सोयी इ.अनेक बाबींवर अवलंबून असतात.

(२) द्राक्ष उत्पादकांचे परदेशी बाजारपेठेत नुकसान होऊ नये यासाठी त्यांना ग्रेपनेट सारख्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्रेपनेट द्वारे द्राक्ष बागांची नोंदणी व तपासणी करण्याकरिता नाशिक सह १४ जिल्ह्यांतील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना नोंदणी अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आलेले आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीच्या द्राक्षाचे उत्पादन घेता यावे, यासाठी कृषी विभागातर्फे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्था, मांजरी येथील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने वेळोवेळी कार्यशाळा/प्रशिक्षणे आयोजित करण्यात येतात. यास शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला असून दरवर्षी चांगल्या प्रतीच्या द्राक्षांच्या निर्यातीमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**राज्यातील विशेषतः मुंबई, ठाणे परिसरातील एक लाख गृहनिर्माण  
संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण झाले नसल्याबाबत**

(२७) \* ७०२९ श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.हसन मुश्रीफ (कागल) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात विशेषतः मुंबई, ठाणे परिसरातील शासकीय विभागातील परस्पर समन्वयाच्या कमतरतेमुळे सुमारे एक लाख गृहनिर्माण संस्थामध्ये मानीव हस्तांतरण झालेले नसल्याबाबत लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांनी मा.मुख्यमंत्री यांचेकडे दिनांक २९ डिसेंबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास वारंवार तक्रारी केलेल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार आतापर्यंत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) उक्त प्रश्नी अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांना मानीव हस्तांतरण लवकरात लवकर मिळावे याकरिता सदर प्रकरणी आतापर्यंत कोणता पाठपुरावा केला वा करण्यात येत आहे ?

**श्री. चंद्रकांत पाटील :** (१) अंशतः खरे आहे.

राज्यामध्ये नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांची संख्या सुमारे ९१, ७७६ आहेत. तथापि मा.मुख्यमंत्री महोदय यांचेकडे केलेली तक्रार या कार्यालयाकडे प्राप्त झालेली नाही. तथापि मा.श्री.किरीट सोमैया, खासदार यांचे दिनांक ३.१.२०१५ रोजीचे पत्र मुंबई परिसर डीम कन्व्हेयंस संदर्भात या कार्यालयास प्राप्त झाले आहे. परंतु त्यासोबत नागरीकांच्या तक्रारी नसल्याने त्या प्राप्त करून घेणेसाठी एका अधिकाऱ्यास प्राधिकृत केले आहे. तथापि अद्याप या कार्यालयास नागरीकांच्या तक्रारीच्या प्रती प्राप्त झालेल्या नाहीत.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

तथापि सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतरणाबाबत संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयामार्फत स्थानिक पातळीवर वृत्तपत्राद्वारे व दूरचित्रवाहीनीवरून जाहीराती/बातम्या प्रसिध्द केलेल्या आहेत व राज्यातील सर्व नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांना मानीव अभिहस्तांतरण करून घेणेसाठी आवाहनपर पत्रकेही पाठविली आहेत.

-----

**राज्यातील अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या  
मुलांना शिष्यवृत्ती त्वरीत देण्याबाबत**

(२८) \* ६३४८ श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.अबू आजमी (मानखूर्द शिवाजीनगर), श्री.सुभाष देशमुख (सोलापूर दक्षिण) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना केंद्र सरकारच्या न्याय व सक्षमीकरण विभागाकडून शिष्यवृत्ती दिली जात असून सामाजिक न्याय विभागाच्या दिरंगाईमुळे राज्यातील कचरावेचकांची एक लाख मुले अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले असल्याचे माहे ऑक्टोबर-नोव्हेंबर, २०१४ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कोल्हापूर जिल्ह्यातील अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांचा केंद्र शासन मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेतर्गत शिष्यवृत्तीसाठी समावेश करण्यात आला असून यासंबंधात राज्य शासनाने माहे जानेवारी, २०१४ मध्ये अध्यादेश काढला असून त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली नाही, हे खरे आहे काय,

(३) तसेच, कोल्हापूर महानगरपालिकेने या योजनेच्या लाभासाठी महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या शाळांतील मुख्याध्यापकांना दिनांक ९ जानेवारी, २०१५ रोजी एकत्रित बैठक घेण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या बैठकीत कोणता निर्णय घेण्यात आला व अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती त्वरीत देण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली,

(५) तसेच, प्रश्न भाग (१) च्या अनुषंगाने पुढे कोणती कार्यवाही तथा कारवाई केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. राजकुमार बडोले :** (१) नाही.

(२) सदर योजनेतर्गत सन २०१३-१४ या वर्षामध्ये ४९५७ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी २२०६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला आहे तसेच सन २०१४-१५ या वर्षामध्ये १२५० विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ११२९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे.

(३) कोल्हापूर महानगरपालिकेने या योजनेच्या लाभासाठी महापालिका क्षेत्रात असलेल्या शाळांतील मुख्याध्यापकांना दिनांक १५/०१/२०१५ च्या परिपत्रकान्वये दिनांक ३०/०१/२०१५ रोजी बैठकीबाबत कळविले व त्यानुसार दिनांक ३०/०१/२०१५ रोजी बैठक झाली.

(४) सदर बैठकीत महापालिका क्षेत्रातील अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना सदर शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा म्हणून सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरणेबाबत प्रशिक्षण व माहिती देण्यात आली.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**संगमेश्वर तालुक्यातील (जि.रत्नागिरी) श्री क्षेत्र मार्लेश्वर  
देवस्थान येथे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत**

(२९) \* १२५५३ श्री.सदानंद चव्हाण (चिपळूण) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) संगमेश्वर तालुक्यातील (जि.रत्नागिरी) श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान येथे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक होत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे जाणारा रस्ता सुस्थितीत नसल्यामुळे सदर रस्त्याची सुधारणा करणे, धोकादायक वळणे काढणे, रुंदीकरण करणेबाबत स्थानिक ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर मार्गाची सुधारणा करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) व (२) नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शासनाने  
मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना लागू केल्याबाबत**

(३०) \* १३०९१ श्री.चंद्रदीप नरके (करवीर), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील इयत्ता ९ वी आणि १० वी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शासनाने मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या शिष्यवृत्तीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील १६८६४ विद्यार्थी पात्र ठरले असून त्यासाठी ४ कोटी ३३ लाख २४ हजार २६८ रुपये जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत, हे खरे आहे काय,

- (३) असल्यास, कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार विद्यार्थ्यांसाठी फक्त २३ लाख रुपये खर्च झाले असून उर्वरित विद्यार्थ्यांची माहिती संबंधित मुख्याध्यापकांनी ऑनलाईन भरली नसल्याने १५ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिलेले आहेत, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यावर जमा करण्याबाबत शासन कार्यवाही करणार आहे काय तसेच ऑनलाईन माहिती भरणेकरिता टाळाटाळ करणा-या संबंधित मुख्याध्यापकांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. राजकुमार बडोले :** (१) होय.

- (२) व (३) सदर योजनेखाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १६६१ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेले असून १६२८ विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. उर्वरित ३३ विद्यार्थ्यांचे अर्ज शाळेच्या मुख्याध्यापकांकडून जिल्हा कार्यालयाकडे सादर झाले नसल्याने प्रलंबित आहेत.
- (४) उर्वरित पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त करून घेऊन त्यांना शिष्यवृत्ती अदा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच संबंधित मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याबाबतच्या सूचना शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद कोल्हापूर यांना देण्यात आल्या आहेत.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील भिवंडी (जि.ठाणे) येथे भुयारी मार्ग,  
उड्डाणपूल व सर्विसरोड बांधण्याबाबत**

- (३१) \* १२३३८ श्री.शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मुंबई-नाशिक हा राष्ट्रीय महामार्ग भिवंडी (जि.ठाणे) तालुक्यातून जात असून सदर महामार्गावर कायमस्वरूपी रहदारी असल्यामुळे सदर महामार्गावर वडपे (ता.भिवंडी) ते कसारा (जि.ठाणे) दरम्यान एकही ठिकाणी भुयारी मार्ग, उड्डाणपूल, सर्विसरोड नसल्याने आतापर्यंत १६०० नागरिकांना जीव गमवावा लागले असल्याचे निदर्शनास आल्यामुळे दिनांक २४ डिसेंबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास भिवंडी (ग्रामीण) येथील लोकप्रतिनिधींनी मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा आंदोलने, निवेदने, रास्ता रोको करून देखील शासनाचे व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय व याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) भिवंडी (ग्रामीण) येथील लोकप्रितनिधींनी निवेदन दिले आहे, हे खरे आहे.

तथापि, सदर ठिकाणी १६०० लोकांचा अपघाती मृत्यू झालेला नाही.

(२) नाही.

प्रकल्प संचालक नाशिक यांनी पाच अतिरिक्त भुयारी मार्ग/उड्डाणपुलाचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजूरीसाठी पाठविले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :  
मुंबई.

डॉ. अनंत कळसे  
प्रधान सचिव  
महाराष्ट्र विधानसभा

---

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर  
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.